



महाराष्ट्र शासन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

<https://admission.dvet.gov.in> ; www.dvet.gov.in ; itiadmission@dvet.gov.in



शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सप्टेंबर २०२२ सत्रासाठी प्रवेश सूचना

ITI Admission Portal: <https://admission.dvet.gov.in>

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२२ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर "माहितीपुस्तिका - प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती" दि. १५ जून, २०२२ पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार नव्याने उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खालील प्रमाणे पुरवणी वेळापत्रक घोषित करण्यात येत आहे.

-: प्रवेशाचे पुरवणी वेळापत्रक :-

अ.क्र.	प्रवेश प्रक्रीयेचा तपशील	प्रारंभ दिनांक	अंतिम दिनांक
१.०	नव्याने ऑन लाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे :		
१.१	विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑन लाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे.	०७ सप्टेंबर, २०२२ स.९.०० वाजेपासून	११ सप्टेंबर, २०२२ सायं.५.०० वाजेपर्यंत
२.०	संस्थास्तरीय समुपदेशन फेरी		
२.१	सर्व शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थातील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे.	११ सप्टेंबर, २०२२, सायं. ५.०० वाजता	
२.२	समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे	१२ सप्टेंबर, २०२२, सायं. ५.०० वाजता	
२.३	प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत उमेदवारांनी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तीशः हजर राहून समुपदेशन फेरीकरिता हजेरी नोंदवावी.	१३ ते १७ सप्टेंबर, २०२२ दररोज स.८.०० वाजेपासून ते दु.१२.०० वाजेपर्यंत	
२.४	हजेरी नोंदविलेल्या उमेदवारांमधून संबंधित संस्थास्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रकाशित करणे.	१३ ते १७ सप्टेंबर, २०२२ दररोज दु.१.०० वाजता	
२.५	संस्थास्तरावर तयार केलेल्या गुणवत्ता यादी नुसार उमेदवारांना समुपदेशनाकरिता बोलाविण्यात येईल. प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल.	१३ ते १७ सप्टेंबर, २०२२ दररोज दु.०१.०० वाजेपासून ते अंतिम उमेदवारापर्यंत	
२.६	सदर प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित संस्थेत त्याच दिवशी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. उमेदवारांनी त्याच दिवशी प्रवेश निश्चित न केल्यास सदर जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल.	१३ ते १७ सप्टेंबर, २०२२ दररोज दु.०१.०० वाजेपासून ते अंतिम उमेदवारापर्यंत	
३.०	खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश		
३.१	खाजगी औ.प्र.संस्थांमध्ये संस्थास्तरावरील जागा (माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्र. १.४ प्रमाणे) व संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित खाजगी औ.प्र. संस्थाना संस्थास्तरावर भरण्यासाठी उपलब्ध होतील.	०१ सप्टेंबर, २०२२ स.९.०० वाजेपासून	प्रवेश प्रक्रीयेच्या अंतिम दिनांकापर्यंत

वरील प्रवेश वेळापत्रक सूचक दर्शक असून त्यात बदल संभवतो. अद्ययावत प्रवेश वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना SMS द्वारे वेळोवेळी कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीये दरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट देणे त्यांचे हिताचे राहिल.

-: महत्वाची सुचना :-

- प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी नव्याने संलग्नता प्रदान केलेल्या तुकड्यांचा समावेश सद्यस्थितीत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रीयेत करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी औ.प्र. संस्था निहाय रिक्त जागांचा तपशील अभ्यासावा व त्याप्रमाणे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीत सहभाग घ्यावा

-Sd-

(दि. अं. दळवी)

संचालक

स्थळ: मुंबई

दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२२